ABHIJIT TRADING CO. LTD.

Corp. Off.: 16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, Karol Bagh, New Delhi - 110005

E-mail: abhijitrading@gmail.com, Website: www.abhijittrading.in, CIN: L51909MH1982PLC351821

To,

Department of Corporate Service The Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001 Date: August 9, 2022

Mob.: +91-9891095232 +91-11-23637497

SCRIPT CODE: 539560 (ABHIJIT TRADING CO. LTD)

Subject: Filing of Clipping of the Unaudited Financial Results for the financial year ended on 30th June, 2022as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of News Papers- Mumbai Lakshadeep Newspaper (Marathi News Paper) and Active Times Newspaper (English News Paper) dated 09.08.2022 in which Unaudited Financial Results of the Company has been published for the quarter ended 30th June, 2022 as approved by the Board of Directors of the company in their meeting held on 08.08.2022.

You are requested to take the above on your records and acknowledge the same.

Thanking You,

For and on behalf of Board of Directors

ABHIJIT TRADING CO. LTD

FOR ABHILL THADING CO LTD

Virendra in tor Auth. Signatory

(Managing Director) DIN: 00530078

Place: New Delhi

Encl: -As Above

# जीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून ७८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी तिघांना अटक

मुंबई, ७ ऑगस्ट (हिं.स.) : वस्तू आणि सेवा कर न भरणे आणि आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिटचा फसवून लाभ घेतल्याचे ७८ कोटी रूपयांचे प्रकरण, मुंबई क्षेत्रातील जीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या भिवंडी आयुक्तालयाने गुप्त माहितीच्या आधारे उघड केले आहे. GSTIN 27ABLFA4344D1ZM असलेल्या मे. ए. एस. ऍग्री अँड ऍक्का एल एल पी विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या फर्मची (इतर १६ भागीदारांसह) स्थापना केलेल्या फर्मच्या ३ भागीदारांना जीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल ०७.०८.२०२२ रोजी तपासादरम्यान गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना १२.०८.२०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

या फर्मने, पॉली हाउञ्सच्या बांधकाम ासाठी कार्य अनुबंध सेवेच्या प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त २९२ कोटी रूपयांच्या आगाऊ देय रकमेवर,५३ कोटी रुपयांचा जीएसटी भरलेला नाही, जो सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३(२)(बी) अंतर्गत करपात्र आहे. याशिवाय. या फर्मने सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १७(४)(सी) च्या तरतुदीनुसार उपलब्ध नसलेल्या स्थावर

मालमत्तेच्या बांधकामाराठी कार्य क्षेत्राने कर चुकवेगिरी केलेल्या विशेष मोहिमेचा आयुक्तालयाने अनुबंध सेवेवर फरावणूक करून आणि बनावट आयटीसी २५ कोटी रूपयांच्या आयटीसीचा जाळ्याविरोधात लाभ घेतला आहे.

ही कारवाई, सीजीएसटी मुंबई

PUBLIC NOTICE Adv A.K Wankhade, Dhul Before The Motor Accidents Claim Tribunal, At Dhule Dhule (maha) Exh-28 M.A.C.P.NO 437/2019 Mayur Vijay Kasar -Petittoner Age - 31 Occu. - Nill ,R/o. 20/B Subhash Nagar Old Dhule, Dhule

2) Rajiv Ranjit Sing Age - Adult Occu. Truck Owner R/o Shop No.3 Kunda Compound Purnagaon Tal. Bhiwandi, Dist. Thane Whereas the application has been made

by the applicants claiming compensation u/s 166 and 140 of M.V.ACT 1988 in respect of an accident of the same specified in sec 160 of the Act agains pponent No.1 to 2 including you No 1 & 2 the owner and Driver of offending vehicle ou deliberately time to time Avoid service

of the Notice intentionally.

Therefore you are informed by this legal public Notice that you opp. no 2 yourself or trough advocate without fail shall Remain present before Motor Accidents Claims Tribunal, Dhule Dist Dhule (Maharashtra on 29/08/2022 at about 10:30 am. If you fai on to appear on this date ,the tribunal will proceed exparte against you. on the presumption that you have no any contention to make against the award o compensation. Given under my hand and seal of the tribunal this Day of 05/07/2022 Jr. Clerk Stamp Suprentendant (Judi )
Motor accident claims
Dist.Court Dhule TribunalDhule, Dist.Dhule (Maha.)

## जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये अधिक विस्ताराने नमूद ऑफीस प्रिमायसेस माझे आशिल खरेदी करत आहेत. त्या संबंधात कोणत्याही व्यक्तीला विक्री, अदलाबदल, बक्षिस, तारण, प्रभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणताही दावा असल्यास कृपया निम्नस्वाक्षरीकारांना खोली क्र. ०३, तळ मजला, मराठा सीएचएस लि., एस. बी. पवार मार्ग, मुंबई - ४०० ०१३ येथील कार्यालयामध्ये आज तारेखपासून १५ दिवसांत लेखी कळविण्याची विनंती करण्यात येत आहे, कसूर केलेल्या अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे असलेला दावा किंवा दावे सोडून देण्यात किंवा परित्याग करण्यात आले आहेत असे समजण्यात येतील आणि हस्तांतर पूर्ण करण्यात येईल.

#### उपरोक्त संदर्भाच्या मालमत्तेचे परिशिष्ट :

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रामधील २ कार पार्किंग सोबत मोजमापित २४५९ चौ. फूटाची (चटई क्षेत्रफळ), सेनापती बापट मार्ग, तुळशी पाइप रोड, माहिम (प.), मुंबई - ४०० ०१६ येथे स्थित माहिम विभागाचा अंतिम प्लॉट क्र. २७३, सी. टी. एस. क्र. ५६४ धारक जमीन, ''रूपारेल आयरीस'' म्हणून ज्ञात इमारतीमधील, १ ल्या मजल्यावरील ऑफीस प्रिमायसेस.

दिनांक : ०७/०८/२०२२ पत्ता : खोली क्र. ०३, तळ मजला, मराठा सीएचएस लि., एस. बी. पवार मार्ग, मुंबई - ४०० ०१३. संपर्क : ९८२०९५१९९४

सही/-ॲड. दिलीप व्ही. झोरे

# निटको लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः निटको हाऊत, प्लॉट क्र. ३, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), गूंबई-४०००४२. दू::+९१ २२ ६७५२१५५, **फंक्स:** +९१ २२ ६७५२१५००, सीआयएन : L26920MH1966PLC016547

## ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल					
			(रु.लाखात, ई	पीएस व्यतिरिक्त)	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
तमशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	
एकूण उत्पन्न	९२७५.३२	१२१२६.२५	८०८३.०६	<b>४</b> 9८०८.४७	
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	(२९९९.०७)	(३७२४.२८)	(३१५६.०८)	(१२६१३.९५)	
अपयादात्मक बाब-फायदा/(तोटा)	(८५२.००)	-	-	-	
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपयादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	(३८५१.०७)	(३७२४.२८)	(३१५६.०८)	(१२६१३.९५)	
करानंतर कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	(३८५१.०७)	(३७२४.४८)	(३९५६.०८)	(१२६१४.१५)	
एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(३८१७.६५)	(३६९०.३०)	(३१८८.६४)	(१२५७५.८६)	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	
राखीव (मानील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नामुल्यांकित राखीव वगळून)	-	_	_	(२७०१८.३२)	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१०/– प्रती) (वार्षिकीकरण नाही)					
अ. मूळ	(4.39)	(५.१४)	(8.88)	(90.40)	
ब. सौमिकृत	(4.39)	(५.१४)	(8.88)	(90.40)	
३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निटको लिमिटेड	इचे अलेखापरिक्षि	त एकमेव वित्ती	य निष्कर्षबाबत	प्रमुख अहवाल	

				(रु.लाखात)
		संपलेली तिमाही		
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	९२३२.२८	92049.28	८०४३.७५	४१६११.८९
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	(२९९९.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)
अपवादात्मक बाब-फायदा/(तोटा)	(८५२.००)	-	-	-
करपुर्व कालावधीकरिता निव्यळ नका/(तोटा) (अपयादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	(३८५१.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	(३८५१.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(३८१८.४६)	(३६९०.८८)	(३१७१.६१)	(१२५४८.३६)

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापररिक्षित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वार मर्यादित पनर्विलोकनावर अवलंबन आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेलें त्रैमासिक वित्तीय निष्कपिच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कपिच संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.nitco.in</u> वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विवेक तलवा

दिनांक: ०८.०८.२०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

## SIMPLEX III REALTY LTD.

ठिकाण : मुंबई

## सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

30 केशवराव खाड्ये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११. दूर:११-२२-२३०८२९५१, फॅक्स: ११-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:realty@simplex-group.com सीआवएन:एल१७१२०एमएच१९१२पीएलसी०००३४१

३० जून, २०२२ राजी सपलल्या तिमाहाकारता एकमेत्र अलखापाराक्षत वित्ताय निष्कर्याचा अहवाल (रू.ताखात, प्रतिरोजर व्यतिरि					
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संप्रलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९४.८१	१९८.४९	१९.६६		
कालाबधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	६०.४४	३१३.४४	६७. १६		
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	६०.४४	३१३.४४	६७. १६		
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	४५. १७	२४६.८९	40.36		
कालाधधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	3.94	२६४.९५	७८.४९		
समभाग भांडवल	२९९.१४	२९९.१४	२९९.१४		
इतर समभाग, पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-	୩୩୩२६.୪७	-		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/— प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही) # मळ व सौमिकत	9,49	۷.२५	9.86		

# तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्वाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्वाचे संपुर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर
- वरील निष्कर्षीचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ व इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व सराव याप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, (इंड-एएस) विहितनुसार तयार करण्यात आले आहेत.

नंदन दमानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२२

स्रुख

एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी

वर्षभरात १४ अटक केली आहे.

## वेस्को लिमिटेड दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित

	तिमाहीअखेर				
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) कृपया टीप क्र. २ पाहा)	३०.०६.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,०८४.६०	१०,३०५.६१	८,५७९.०६	३८,२४१.२
२	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	६,३३७.८६	६,३९८.८८	५,०४७.८४	२२,६४६.०
AS.	कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	Ę,₹₹७.८Ę	६,३९८.८८	4,089.68	२२,६४६.०
У	कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	4,३७०.२८	પ, <b>રૂ</b> પર.१૦	४,२३५.९१	१८,९१७.१
ધ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) व अन्य सर्वसम  वेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	५,३६७.३०	<b>4,</b> ३९६.१५	४,२३७.१६	१८,९६४.९
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/-दर्शनी मूल्य)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	_	_	_	१,६८,३६४.८
ሪ	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)				
	अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (अवार्षिकीकृत)	*७.६२	°9.50	*६.०१	२६.८
	ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकृत (रु.) (अवार्षिकीकृत)	°6.5?	°⊌.⊊o	*६.०१	२६.८

۶.	दि.	30.08.20	०२२ रोजी	संपलेल्या	तिमाहीकरिताच्या	स्थायी	अलेखापरीक्षित	वित्तीय	निष्कर्षांवरील	अतिरिक्त म	गहिती.

अ. क्र.	तपशील		तिमाहीअखेर		वर्षअखेर
		३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) कृपया टीप क्र. २ पाहा)	३०.०६.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
(y	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,०८४.६०	१०,२९९.६७	८,५६५.५६	३८,२१६.३७
बी)	करपूर्व नफा	६,३४०.३८	६,४०२.७८	५,०४१.६७	२२,६५१.१८
सी)	करपश्चात नफा	५,३७२.८०	५,३५६.००	४,२२९.७४	१८,९२२.२४
डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५,३६९.८२	4,800.04	४,२३०.९९	१८,९७०.०३

दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध यालेल्या वर्ष ते तागिखवार आरूदेवागीसंदर्भातील लेखापगिक्षित आरूदेवागीरम्यान तालमेल साधणारी आहे

सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोका व शिफारस करण्यात आली असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि ०८.०८.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निककार्यच्या विस्तृत प्रारूपाच सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्यांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia com वर कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर उपलब्ध आहे

> नेस्को लिमिटेड करिता सही/-कृष्णा एस. पटेल पाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१५१९५७२

**नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. सीआयएन : L17100MH1946PLC00488 वेबसाइट : www.nesco.in

## क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३२७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१ दुर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

## ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२२ पुर्नविलोकीत	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२१ पुर्नविलोकीत	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	6.60	१९.५५	२७.२९	९२.७४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा				
विशेष साधारण बाबपूर्व)	-६,८५	3.37	0.३७	६.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	-६.८५	3.37	0.३७	६.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-६,८५	१.७४	0.३७	४.४१
एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	-६.८५	જે. હજે	0.३७	४.४१
समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	४३७.५४
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)				
१) मूळ	-0.६९	०.१७	80.0	9.8%
२) सौमिकृत	-0,59	0.१७	80.0	88.0
		٠	~	

रिषः मेबी (लिस्टिंग ऑब्ल्रोशन्स ऑप्ट दिस्क्लोज्य फिल्रायमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंनसङ्गराहर करण्यात आलेल . मासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

> क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित राजेश पवा पुर्ण वेळ संचाल डीआयएन:००२३२५३३

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०८.२०२२

# लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

LASA नोंदणीकृत कार्यालय: सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. **कॉर्पोरेट कार्यालय:** ५०६ व ५०७, ५वा मजला, मिडास, सहार प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ı		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
		३०.०६.२०२२	39.03.2022	३०.०६.२०२१	39.03.2022
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶	उत्पन्न				
ľ	अ. कार्यचलनातून महसूल	<b>२८८७.८७</b>	4,828,24	3505,50	१३७१२.६७
ı	ब, इतर उत्पन्न	0.८६	0.98	१.૪૫	૫,७४
ı	एक्ष्ण उत्पन्न	१८८८.७४	५१२२.१६	३६०८.०५	१३७१८,४०
२	खर्च				
ı	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	३६४४.९०	२५२३,६०	२९७७,९१	८८२१.०८
ı	ब, व्यापारी वस्तूंचे शुल्क	-	६२५,११	-	६२५,११
ı	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,				
ı	चालु कार्य व व्यापारातील साठा	(७१३,१७)	२५३,६१	(\$9.005)	(३१६.८४)
ı	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	38.886	३३,६६		992.90
ı	ई. वित्तीय खर्च (बँक शुल्क)	0.66	0.55	२.७९	₹0.8
ı	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	३०६.५९	३४८.३१	386.80	₹399,9₹
ı	ग. इतर खर्च	४५०.४३	५९२.०१	५८२.७३	२०२७.०७
ı	एकूण खर्च (अ ते ग)	89,3008	४३७६.९६	३४९३.७६	१३५५३.३४
ı	अपवादात्मक बाब	-	(४०४,३४)	-	৬८६.०२
3	करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	(१११९.३७)	११४९.५४	११४.२९	(६२०.९६)
γ	कर खर्च				
ı	चालु कर	-	(४२.०८)	84.06	-
ı	स्थगित कर	८९.०२	(९८.८१)	(96.5)	(१४६,२३)
ı	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तस्तुद	-	<b>६१.</b> ९९	-	६१.९९
ц	करानंतर निञ्चळ नफा/(तोटा) (३-४)	(१२०८.३९)	१२२८.४३	८०.६०	(५३६.७२)
Ę	इतर सर्वंकष उत्पन्न				
ı	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही				
ı	- स्थिगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	-	६.१0	-	६,१०
৬	वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	(१२०८.३९)	१२३४.५३		(५३०.६२)
6	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७
٩	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित				
l	राखीव वराळून इतर समभाग	-	-	-	१०७९६,१४
80	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	1			
l	अ. मूळ	(२,९७)	₹.0२	0.30	(१,३२)
<u></u>	ब. सौम्विकृत	(२,९७)	३.०२	0.20	(१,३२)

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे <mark>०८ ऑगस्ट, २०२२</mark> रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंवकडे आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीव निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्यये सुचित इंडएएस नुसार तवार केले आहेत. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत आग, पूर आणि मालमत्तेची विल्हेवाट लावल्यामुळे झालेल्या अपवादात्मक नुकसानाच्या अंशत परताव्याच्या कारणास्तव या तिमाहीतील अपवादात्मक उत्पन्न आहे. आता ते भांडवली राखीव रकमेमध्ये समायोजित केले गेले आहे.

, पूर आणि आगीमुळे बंद पडण्याच्या काळात झालेल्या रु.३,६४ कोटींच्या महसुली खर्चांपैकी काही आता भांडवली खर्चात हस्तांतरित करण्यात आ

उच्चतम व ढोबळ सरासरीमध्ये घट: तिमाहीदरम्यान बाजारात आमचे मुख्य उत्पदनांच्या कमी मागणी होती. परिणाम स्वरुपी आम्ही कंत्राटदारान्र साहित्याची विक्री केली आणि आमचे तात्काळ कार्यचलीत भांडवल आवश्यकतेची पूर्तता केली. कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवा

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरि ओमकार हेर्लेव ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१ CÎN:L51900MH1986PLC041499

दुर.क.:(०२२)४७४६३५००, Website: www.oasiscaps.com, E-mail: admin@oasiscaps.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

एकमेव निष्कर्ष			(रु. लाखात, ईपी	एस व्यक्तिरिक्त)
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
तपशील	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२२	३१.०३.२२	३०.०६.२१	३१.०३.२२
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	38.4८	०.४९	२६९.७२	9999.08
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	– ५.६७	– ረ६.५७	989.22	२२९.६३
एकूण इतर सर्वंकष उत्पन्न $\widetilde{/}(\pi)$ टा $)$ – निव्वळ	0.00	– ६,२१	0.00	– ६.२१
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रती)	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.००
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित				
राखीव वगळून)	-	-	-	९४७.६२
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)				
(रू.१०/–प्रत्येकी–वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	-0.39	-४.६८	७.६३	92.89
ब) सौमिकृत	-0.39	-४.६८	७.६३	92.89
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)				
(रू.१०/–प्रत्येकी–वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	-0.39	-४.६८	७.६३	92.89
ब) सौमिकृत	-0.39	-४.६८	<b>૭</b> . ६ રૂ	92.89

२. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले.

ओॲसीस सिक्यरिटीज लिमिटेडकरिता

सही/-अनिल कुमार बगरी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

## आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ११वा मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरीमन पॉईंट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२१. CIN:L17100MH1991PLC059848, दुर.क्र:४०४६३५०० Website: www.ikabsecurities.com E-mail: sanketrathi01@gmail.com

२० जुन, २०२२ रोजी संप्रेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात ईपीएस व्यतिरिक्त) एकमेव निष्कर्ष संपलेली संपलेली संपलेली संपलेले तिमाही तपशील तिमाही तिमाही वर्ष 30.08.22 ३१.०३.२२ ३०.०६.२१ ३१.०३.२२ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षिर नेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 2.88 930.20 करानंतर साँधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-) 9.28 2.06 3.98 ४५.६६ एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा)–निव्वळ (१.२७) (१.२७) णा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) ३४१.६४ ३४१.६४ ३४१.६४ ३४१.६४ राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वंगळून) 920.59 उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही) अ) मूळ 0.30 0.28 2.50 93.38 ब) सौमिकृत 0.30 0.28 2.56 93.38

अ) मूळ ब) सौमिकृत टिप:

ठिकाणः मुंबई

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०८.०८.२०२२

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले. २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेट्स) रेय्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कपिय सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कपिय संपूर्ण नमुना कंपनीये शेअर्स जेथे सूचिबध्द

आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0.30

0.28

मंडळाच्या आदेशान्वये आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता

2.86

93.38

93.38

सही/-मधसदन केला व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन:०५१०९७६७)

दिनाकः ०८.०८.२०२२

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)

(रू.१०/–प्रत्येकी–वार्षिकीकरण नाही)

## हिलरिज इन्ट्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएनः एला६,५९९३डीएल१९८०मीएलसी०१०७५७ नोंदगीकृत कार्यालयः सीरचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरंगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२. कॉमेरिट कार्यालयः आर-८१५, न्यू सॉजेंदर नगर, न्यु दिह्नी-१९००६०. ई-मेल:hillridgeinvest@gmail.com, वेबसाईट:www.hillridgeinvestments.in, दूर.क्र.:०११–२५७५६९०४

## ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल 09.08.202 9.08.202 09.09.2023

9.08.2029 ३०.०६.२०२२ 39.03.2022 30.08.2029 39.03.2025 (`) (`) अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) (0.6४) (१.६४) (६.0४) करपर्व कालावधीकरिता निव्वल नका/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) (80.0) (१.६४) (0.48) (६.0४) करानंतर कालावधीकरिता निब्बळ नका/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) (0.6४) (१.६४) (0.48) (६.0४) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (६.0४) (80.0) (१.६४) (0.43) भरणा केलेले समभाग भांडवल ८५२.00 ८५२.०० ८५२.00 ८५२.00 उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही (80.0) (0.03) (80.0)

टीप: १. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.०८.२०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sunshinecapital.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता हिलरिज इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड मोनी

ठिकाण : नवी दिल्ली (व्यवस्थापकीय संचालक) दिनांक : ०८.०८.२०२२ डीआयएन: ०७८२७६८९

## अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड

**नों दणीकृत कार्यालय:** सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, भारत कॉर्पोरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन भवन, फैझ रोड, डब्ल्यु.ई.ए. करोल बाग, न्यु दिल्ली-१९०००५. **ई-मेल: abhijitrading@gmail.com** वेबसार्डटः www.abhijittrading.in, द्रः.:०११-२३६३७४९७, सीआयएनः एल५१९०९डीएल१९८२पीएलसी२४१७८५

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेती तिमाही  चालु	ते	संपलेले वर्ष संपलेले वर्ष ०१.०४.२०२१ ते
तिमाही तिमाही अ. तपशील ०१.०४.२०२२ ०१.०१.२०२२ क. ते ते	तिमाही ०१.०४.२०२१ ते	वर्ष ०१.०४.२०२१
<ul> <li>अ. तपशील</li> <li>०१.०४.२०२२</li> <li>०१.०१.२०२२</li> <li>ते ते</li> </ul>	०१.०४.२०२१ ते	०१.०४.२०२१
क. ते ते	ते	
		ते
30.08.2022 39.03.2022 (`)	३०.०६.२०२१	
		३१.०३.२०२२
	(`)	()
अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न ७.६५ ३३.४६	६.५७	५४.९५
२. करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) १.४३ २९.००	५.६६	४१.०३
३. करपुर्व कालावधीकिरता निष्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) १.४३ २९.००	५.६६	४१.०३
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) १.४३ १८.४४	<b>પ</b> .દ્વદ્વ	३०.४७
५. कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष		
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १.४३ १८.४४	५.६६	३०.४७
६. भरणा केलेले समभाग भांडवल १४६.६२ १४६.६२	१४६.६२	१४६.६२
७. उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही		
मूळ व सौमिकृत 0.१० १.२६	0.38	3.06

टीपः १. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.०८.२०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sunshinecapital.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता अभिजीत टेडिंग के. लिमिटेड विरेंद्र जैन

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००५३००७८

अध्यक्ष व संचाल ठिकाण : नवी दिली दिनांक : ०८.०८.२०२२

ठिकाण: मुंबई

This is to inform public at large that the land being layout plot No. B/6, adm 4868 Sq Ft from that open land 3868 Sq Ft and 1000 Sq Ft (92.94 Sq Mt) Built up area situated at Survey No. 131/3, Village Guravli, Saja Vasundri, Taluka Kalyan, District Thane. My client is in

possession and occupation of the said plot and bunglow thereon.

The original document of the said propertys have been misplaced by my client i.e registered agreement for sale Dt. 22/02/2005 bearing No.

790/2005 registered in the office of Sub Registrar Kalyan-2. Hence

there is likely to misuse of the said Registered Agreement for sale it

found by any person/s.

If the said Original Agreement for sale found by any person/s or it

any person having rights, title, claim on the said plot and bunglow thereon, we hereby invited to submit/return the said document or

submit their written claim of the said plot and bunglow thereon within

the period of 15 days from the date of the publication of this Public

Notice on following mentioned address. It is hereby noticed that we

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM KUNJ UMESHKUMAR SHAH TO KUNJ SARLA MAHESH KHANDELWAL

NAME

cannot entertain any objection if raised after lapse of said period.

3, N. J. House, Opp. Court, Bhaji Market Road, Kalyan (W), Dist Thane

CHANGE OF NAME

UMESH SHAH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM

DIXITA SURENDRA SHETTY TO DEKSHITA PRAVINBHAI PATEL AS

FROM SUNASRA EJAZ ABID TO SUNASARA EJAZ ABID AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAMIDA MOHMAD HUSSAIN KADIWAL TO HAMIDA MOHMADHUSSAIN

I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED JUNAID KADIWALA TO MOHD JUNAID YASIN KADIWAL AS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOINUDDUIN MAHBOOB SHAIKH TO MOINUDDIN MAHBOOB SHAIKH AS

HAVE CHANGED MY FROM SABERA BEGUM TO SABERA MOINUDDIN SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM NAJMABANU MASOOM ALI FATTE TO NAJMA BANU MAYSAMALI RAKAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM INTAYAZ AHMAD NAJAR MUHAMMAD

TO IMTIYAZ AHMED SHAIKH AS

HAVE CHANGED MY NAME FROM MTIYAZ SHAIKH TO IMTIYAZ AHMED

HAVE CHANGED MY NAME FROM

BILKISBANO TO BILQIES BANO INTIYAZ AHMED SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM ABEDA KHOROJIA TO ABEDA MAHEDIHASAN NANDOLIYA AS PER

HAVE CHANGED MY NAME

FROM MAHEDIHASAN RAHIMBHAI NANDOLIYA TO MAHEDI HASAN

RAHIMBHAI NANDOLIYA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED WASIL TO MOHD WASIL

MOHD JAVED ANSARI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED ANSARI TO MOHAMMED JAVED BABDUL GAFOOR ANSARI AS

HAVE CHANGED MY NAME

AIZMOHAMMED MOHAMEDHUSAIN

HAVE CHANGED MY NAME ROM MAHMADHUSAIN TO

FROM HAMEDABEN TO HAMIDA MOHAMADHUSSAIN KADIWALA AS

HAVE CHANGED MY NAME FROM YAANA RAFIQUE KHAN TO AYAANA

Mohammed Rafique Sagir Khai

I HAVE CHANGED MY NAME FROM

Minaxi to minakshi manik ovhal

KADIWALA AS PER DOCUMENT

MOHAMEDHUSSAIN KADIWALA

HAVE CHANGED MY

FAIZMAHMAD

NAME

SHAIKH AS PER DOCUMENT

KADIWALA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY

PER DOCUMENT

PER DOCUMENT

DOCUMENT

PER DOCUMENT

DOCUMENT

DOCUMENT

DOCUMENT

DOCUMENTS

PER DOCUMENT

FROM KADIWALA MAHMADHUSAIN

PER DOCUMENT

PER DOCUMENT

AS PER DOCUMENT

AS PER DOCUMENT

DOCUMENT

Adv. Mrs Tapasya S. Mhatre

CHANGE OF NAME

Sarla mahesh khandelwai

KHANDELWAL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

MAHESH MOHANLAL KHANDELWAL

TO MAHESH GOPAL KHANDELWA

HAVE CHANGED MY NAME FROM SRUTHI RAVINDRAN / SRUTHI

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IMRAN TO IMRAN ASHRAF SHAIKH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

GEETA RANJIT PATRA TO GEETA RANJIT KADAM AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

LUCY PRICILLA DSOUZA TO LUCY GEORGE D'SOUZA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM CHHAGANBHAI MOTI BHAI DODIYA

TO CHHAGAN MOTI DODIYA AS PER AFFDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

SUMIT BIPIN SHAH TO SUMEETH SHAH AS PER DOCUMENT

FROM PREMILA DIAS TO PRAMILA JANETTE DIAS AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

OUIS DIAS TO ALOYSIUS LOUIS

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNDEEP KRISHNA SHETTY TO SANDEEP KRISHNA SHETTY AS

HAVE CHANGED MY NAME FROM

SHAFIUNNISA TO SHAFIYA KHATUN ABDUL TALIB SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

RESHMA KHATOON ABDUL RAHIM Shaikh to reshma abdul rahim

HAVE CHANGED MY NAME FROM

SALMA BANO FAROOKH KHAN & Salma bano to salma nafis

HAVE CHANGED MY NAME FROM

MOOGTELL BALARAJA BALAPPA TO

BALRAJ BALAPPA DHANGAR AS

HAVE CHANGED MY NAME FROM

ZAIBUNNISSA SABIR KHAN TO ZAIBUNNISA SABIR KHAN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM FAZUNISSA SALIM SHAH TO

FAZLUNNISA SALIM SHAH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

SALIM AHMED NAZIR AHMED SHAIKH TO SALIM AHMED NAZIR AHMED SHAH AS PER DOCUMENT

HAIKH AS PER DOCUMENT

KHAN AS PER DOCUMENT

PER DOCUMENTS

DOCUMENT

DIAS AS PER DOCUMENT

PER DOCUMENTS

DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME

PRAKASH GOKALDAS CHITALIA TO PRAKASH GOKULDAS CHITALIA AS

ARTI TOOKLAL SHARMA TO AARTIDEVI TOOKLAL SHARMA AS

TUKLAL POKHAN SHARMA TOOKLAL POKHAN SHARMA

PER DOCUMENT

PER DOCUMENT

OCUMENTS

PER DOCUMENT

RAVEENDRAN TO SRU RAVINDRAN ASPER DOCUMENT

AS PER DOCUMENTS

# **ABHIJIT TRADING CO LIMITED** CIN:L51909DL1982PLC241785 Regd. Office : Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh, New Delhi-110005. Email Id-abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in Ph. 011-23637497

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022 ( `IN LACS EXCEPT EPS **Ouarter Ended** Year Ender CORRESPONDING CORRESPONDING CURRENT YEAR **Particulars** QUARTER 01.04.2022 QUARTER 01.01.2022 ENDED QUARTER 01.04.2021 01.04,202 to 31.03.2022 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 (`) Unaudited (`) Unaudited (') Unaudited (') Audited 54.95 1 Total Income from operation 7.65 33.46 6.57 2 | Net Profit / Loss for the period before tax 41.03 and exception items 1.43 29.00 5.66 41.03 Net Profit/ Loss for the period before tax (after exception itmes) 1.43 18.44 5.66 30.47 4 Net Profit/ Loss for the period after tax (after exception itmes) 30.47 5 Total [Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax)

Basic & Diluted Note 1. The above unaudited financial results for the quarter and nine months ended June 30, 2022 were reviewed by the Audit Committee at the meeting and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on 08.08.2022 2. The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial result are available on the company's website www.sunshinecapital.in

146.62

0.10

146.62

1.26

For and on behalf of board of directors of ABHIJIT TRADING CO. LIMITED

6 Paid up equity share capital

VIRENDRAJAIN

Date: 08.08.2022 Place: New Delh **PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the general public at large that my clients are in negotiating and hasagreed to acquire and purchase from (1) Mrs. Noorjahan Iqbal Sayani, (2) Mr. Mohammed Fauzan Sayani, and (4) Miss. Naila Iqbal Sayani, beingthe only surviving legal heirs of Late. Mohamed Iqbal Abdul Hafiz Sayani, who was well absolutely seized, possessed of and/or otherwise well and sufficiently entitled to Shop premises described herein below and the above named legal heirs of Late. Mohamed Iqbal Abdul Hafiz Sayani, are in the process of selling, transferring and conveying the Shop premises more particularly described in the Schedule beraunder written. particularly described in the Schedule hereunder written.

ny person having any claim demand right benefit or interest in respect of or against or to th Shop Premises and/or any part/portion thereof by way of sale, transfer, assignment exchang right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, mortgage, gift, lien, charge encumbrance, occupation, covenant, trust, maintenance, easement, pre-emption, inheritance bequest, possession, reservation, agreement, lis – pendens, family arrangement, settlement lecree or order of any court of Law, partnership or otherwise of whatsoever nature or otherwis nowsoever is required to make the same known in writing supported by authenticated photocopies of valid/effectual documents to the undersigned at his address within fifteen (15) days from the date of publication hereof, otherwise the sale, conveyance and transfer of the Shop remises in favour of my clients will be completed without reference to such claims and the sam if any will be considered as waived.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the Shop Premises)

Luseription of the Snop Premises in the ralia comprising of: Shop No.3, admeasuring 250 sq. ft. Super Built — up area, equivalent to 200 sq. ft. Built — up area (18.58 sq. meters Built — up area), on the Ground floor, in Building No. A/3, Building known as Saraswati Tower, Society known as Gulmohar Tower Co — op. Hsg. Soc. Ltd., situated at Ganga Complex, Mira Road (East), Thane — 401 107, constructed on the land bearing Old Survey No.523, New Survey No.524, Hissa No.5, Old Survey No.524, New Survey No.61, Hissa No.1, Old Survey No.525, New Survey No.61, Hissa No.1, Old Survey No.525, New Survey No.61, Hissa No.2, and Old Survey No.525, New Survey No.61, Hissa No.2, District of Mira, Bearader Muricipal Corporation and in the Bearistate in District Assurbed Muricipal Corporation and in the Bearistate in District of Sub- District of Mira. of Mira - Bhayander Municipal Corporation and in the Registration District and Sub - District of

Thane, Dated this 08 th day of August 2022

For MOHD ADIL A. KAPADIA Advocate High Court, Bombay

Add: 503/504, 5 th floor, Neel Akash Ganga Tower, Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (East), Thane – 401 107. Mobile : 9833784460

### **HILLRIDGE INVESTMENTS LIMITED**

CIN: L65993DL1980PLC010757 Regd. Off: Chi No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W), Mumbal MH 400062 IN Corp. Off: R-815 NEW RAJINDER NAGAR NEW DELHI-110060
Email Id- hillridgeinvest@gmail.com, Website- www.hillridgeinvestments.in

#### Ph. 011-25756904 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022

				( M Die	LACEF I EF 5,
			Quarter Ended		Year Ended
SI. No.	Particulars	CURRENT QUARTER 01.04.2022 to 30.06.2022 (`) Unaudited	CORRESPONDING QUARTER 01.01.2022 to 31.03.2022 (*) Unaudited	ORRESPONDING QUARTER 01.04.2021 to 30.06.2021 (') Unaudited	YEAR ENDED 01.04.2021 to 31.03.2022 (') Audited
1	Total Income from operation	-	-	-	-
2	Net Profit / Loss for the period before tax and exception items	(0.74)	(1.64)	(0.59)	(6.04)
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exception itmes)	(0.74)	(1.64)	(0.59)	(6.04)
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exception itmes)	(0.74)	(1.64)	(0.59)	(6.04)
5	Total [Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(0.74)	(1.64)	(0.59)	(6.04)
6	Paid up equity share capital	852.00	852.00	852.00	852.00
7	Earning per share (of Rs. 10/- each) not Annulised-	(0.01)	(0.02)	(0.01)	(0.07)

Note 1. The above unaudited financial results for the quarter and nine months ended June 30, 2022 were reviewed by the Audit Committee at the meeting and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on 08.08.2022

2.The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial result are available on the company's website www.sunshinecapital.in

For and on behalf of board of directors of HILLRIDGE INVESTMENTS LIMITED

146.62

2.08

146.62

0.39

Managing Director DIN: 07827689 Date: 08.08.2022


(SEC/4138)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जि. ठाणे

and other comprehensive income/ loss (after tax)]

Earning per share (of Rs. 10/- each) not Annulised





भिवंडी नि.शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत खालील नमूद कामाचे निविदा फॉर्म mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०/०८/२०२२ ते दि. १७/०८/२०२२ पर्यंत विक्रिस उपलब्ध

	अ.क्र.	कामाचे नावं	अंदाजपत्रकिय रक्कम
	8	भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघातील भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.२. वॉर्ड क्र. १२ बाबा हॉटेल, चिश्तिया मस्जिद, गायत्रीनगर येथे जुने शौचालय तोडून नवीन आर.सी.सी.शौचालय बांधणे	१७,९९,७०५/-
Г	0		, , , , , ,

वरील ऑनलाईन निविदा दि. १७/०८/२०२२ पर्यंत दुपारी ४.०० पर्यंत स्विकारण्यात येतील. तसेच सदरची निविदा ही दि. १८/०८/२०२२ रोजी संध्या. ४.०९ वाजता अथवा कार्यालयीन कामकाजाच्या सोयीप्रमाणे निविदा समिती समक्ष . उघडण्यात येईल. अधिक माहिती महानगरपालिकेच्या उक्त नमूद संकेत स्थळावरून प्राप्त होऊ शकेल अथवा नवीन शासिकय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा

> सही/-(एल.पी.गायकवाड) शहर अभियंता भिवंडी नि. शहर महानगरपालिका

## KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021
Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (₹ in Lakhs)					
		Qu	Year Ended		
Sr.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
No.		(Reviewed)	Audited	(Reviewed)	Audited
1.	Total income from operations(net)	7.80	19.55	27.29	92.74
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	-6.85	3.32	0.37	6.67
3.	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-6.85	3.32	0.37	6.67
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-6.85	1.74	0.37	4.41
5.	Total Comprehensive Income (After Tax)	-6.85	1.74	0.37	4.41
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
7.	Reserves excluding revaluation reserves				
	(as shown in the Audited Balance sheet of				
	previous year)	-	-	-	437.54
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic:	-0.69	0.17	0.04	0.44
	Diluted:	-0.69	0.17	0.04	0.44

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com

For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Place: Mumbai Date: 08th August, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Publi enlarge by our client, **Mrs. Pallavi I** 

Shah, that our client is the owner of Flat

No. B - 27, in the Society known a

Bhagwan Shantinagar Co-op. Hsg

Ltd., Situated at Secto

Shantinagar, Mira Road (E), Dist

Thane - 401107 (hereinafter referred as the Said Flat). Whereas our client has purchased the said Flat from Dr. E. Raji

Reddy S/O Late Venkat Reddy vide

registered Agreement for Sale dated 25/03/2003 bearing Doc No. TNN-7-

1602-2003 and whereas Dr. Emadd

Raji Reddy had purchased the said Fla from Mr. Salim Shelkh by unregistere

Agreement for sale dated-06/11/1999 Whereas Mr. Salim Shaikh had Purchased the said Flat from M/S

Shantistar Builders by unregistered Agreement for Sale Dated-16/10/1986

16/10/1986 was not signed by Mr. Salim Shelkh & M/S. ShantIstar Builders.

urther reported that our clien st/misplaced the following docume

(1) Unregistered & unsigned Agreement for sale dated 16/10/1986, executed

een Mr. Sallm Shalkh purcha

om M/S. Shantistar Builders. (2)

Inregistered Agreement for sale date

06/11/1999, executed between Di

Emaddi Raji Reddy Purchased from Mr.

Salim Sheikh. Accordingly our client has

lodged a document missing complaint at Naya Nagar Police Station vide Report

Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge

that If any person/s have found and are possession of the aforesaid lost

Original Unregistered Agreement of the

said Flat, then in such case kindly return the same at our office having address mentioned below within 15 (Fifteen)

days from the date of publication of this

claim/s or right, title, interest in respect o

the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance,

sale, purchase, mortgage or

encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our

office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the

date of publication of this notice, failing

which the claims, if any, of such perso

shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.

(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbal, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd.,

Near Asmita Club, Mira Road (E),

ce. also that If any person/s have any

No. 18018-2022 dated 08/08/2022.

ereas the Agreement for Sale Dated

Rajesh Pawai Whole Time Directo DIN: 00232533

#### **Symbolic Possession Notice** Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd. (For Immovable Property) R.O. & H.O.: 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay', 150' Ring Road, Near Raiya Circle, Rajkot. Ph. 2555555 The undersigned being the authorized officer of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O. Rajkot under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 Section 13(2) and in exercise of powers conferred under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Issued a demand notice to the below mentioned borrowers and Guarantors advising them to repay their bank dues mentioned in the notice with due interest thereon within 60 days from the date of notice and as they have failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred or him under section 13(4) of SARFAESI ACT-2002, read with **rule 8(1)** of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 for recovery of the secured debts. Following borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned

not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot for an amount mentioned below and interest thereon due from 01/08/2022. **Branch Name** Borrower / Guarantor / Director / Partner As per 13(2) Notice Outstanding name & If Bank issue Public notice in News **Outstanding Amount** Symbolic Amount As Account No. Paper then date & News Paper Details & Notice date Possession on 31/07/2022 Bs 25.51.273=00 BORROWER(S): (1) Kadam Darshana Dattaram 05/08/2022 Ghatkopar Rs. 060014106000025 PARTNER(S): (1) Singh Tribhuvan Laxminarayan Notice Date:

(2) Pednekar Ashwin Madhukar 09/05/2022 Mortgage Property Description

ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No. B-102, on First Floor, admeasuring 660 Sq. Feet built up area, including Terrace area of the building complex to be known as "Krushna Vatika" situated at village - Usarlikhurd, Tal. Panvel, Dist. Raigad-410206 on Plot No.36, formed of New gat No.165, and Old S.No.130/1A,1B, & Survey No.137/1 & 2 lying being and situated at Village -Usarlikhurd, Tal. Panvel, Dist.-Raigad, within the limits of Group Grampanchayat Usarlikhurd and within the registration District of Raigad and Sub-Registration District of Panvel, acquired vide Regd. sale deed No.7889-2018, Dated 01/08/2018 in the name of (1) Darshana Dattaram Kadam (2) Rahul Dattaram Kadam.

Dt. 08/08/2022, Raikot. Authorized Officer, Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Department, Rajkot.

# NOTICE

NOTICE is hereby given that, the Donor i.e. Mrs. Sitabai Bhagwan Das Vagh has Gifted all her share in favor of the **Donee i.e. Mrs. Renuka Subhash Asar**, vide **Gift Deed dated 27th July 2022**, the properties is more particularly described in the Schedule(s) hereunder written and all her right, title and interest in the Premises.

Any person or persons having any share, right, title, interest, claim or demand against o to or upon or in the **Premises** and or any part thereof described in the **Schedule(s)** hereunder written whether by way of sale, assignment, bequest, gift, exchange, encumbrance, lease, tenancy, license, mortgage, charge, covenant, devise, lien, transfer, lis-pendens, maintenance, possession, sub-lease, sub-tenancy, trust, partition acquisition, requisition, inheritance, easement, attachment, possession, reversionary rightsor otherwise or rights of any nature whatsoever or order / decree / judgement of any Court, option agreement or any kind of agreement or otherwise howsoever and whatsoever, are hereby required to intimate the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised to the undersigned Adv Sonal H Mishal at Off: Basement shop No 1, Shoppers Point, opp Andheri West Railway station, S.V.Road, Andheri West, Mumbai-400058. Mob:9969849102, Email: sonalmishal5@gmail.com, within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which, any such right, title, interest, claim or demand, if any, shall be considered as waived and/or abandoned.

#### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO: (Description of Premises)

## SCHEDULE OF THE OLD FLAT PREMISES

- Gift of right, title, interest and shares in Flat No. 13, 3rd Floor,A Wing, Sparsh Co operative Housing Society Ltd., Jankalyan Nagar, Kharodi, Malad (West), Mumbai 400 095, admeasuring 710.25 sq. ft. carpet area, holding 5 shares, bearing Share Certificate No. 13, under distinctive nos. 166 to 170, situated on Plot bearing C.T.S. No. 9/19 of Village Malvani, Taluka Borivali of Mumbai Suburban District. The Building comprises of Ground plus 4 upper floors and was constructed in the year
- Gift of right, title, interest and shares in Flat No. 14, 3rd Floor, A Wing, Sparsh Co operative Housing Society Ltd., Jankalyan Nagar, Kharodi, Malad (West), Mumbai - 400 095, admeasuring 687 sq. ft. carpet area, holding 5 shares, bearing Share Certificate No. 14, under distinctive nos. 171 to 175, situated on Plot bearing C.T.S. No. 9/19 of Village Malvani, Taluka Borivali of Mumbai Suburban District. The Building comprises of Ground plus 4 upper floors and was constructed in the year

## SCHEDULE OF THE NEW FLAT PREMISES

- Gift of right, title, interest and shares in Flat No. 1302, 13th Floor, Sparsh Cooperative Housing Society Ltd., Jankalyan Nagar, Kharodi, Malad (West), Mumbai 400 095, admeasuring 909.12 sq. ft. carpet area, along with One Car Parking Space bearing no. 24, holding 5 shares, bearing Share Certificate No. 13, under distinctive nos. 166 to 170, situated on Plot bearing C.T.S. No. 9/19 of Village Malvani, Taluka Borivali of Mumbai Suburban District.
- Gift of right, title, interest and shares in Flat No. 1202, 12th Floor, Sparsh Cooperative Housing Society Ltd., Jankalyan Nagar, Kharodi, Malad (West), Mumbai - 400 095, admeasuring 909.12 sq. ft. carpet area, along with One Car Parking Space, holding 5 shares, bearing Share Certificate No. 14, under distinctive nos 171 to 175, situated on Plot bearing C.T.S. No. 9/19 of Village 6, Taluka Borivali of Mumbai Suburban District. Sd/-

Date: 09/08/2022

Adv. Sonal Hemant Mishal Advocate High Court, Mob:9969849102, Email: sonalmishal5@gmail.com

## **IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED**

(Formerly SoftBPO Global Services Limited)

Regd. Off.: Flat No B-4501& B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011 Tel .No.:022-67400900, Fax No.: 022-67400988 Email.: mca@ahaholdings.co.in Website.: www.idreamfilminfra.com CIN No. L51900MH1981PLC025354

**EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL** RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended June 30, 2022 Unaudited	Quarter ended June 30, 2021 Unaudited	Year ended March 31, 2022 Audited
1	Total Income from operations (net)		_	0.78
ا زا	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional			0.,0
I <sup>-</sup> I	and/or Extraordinary items tax	(10.57)	(9.17)	(37.63)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after	`,	` '''	` '/
Ιl	Exceptional and/or Extraordinary items)	(10.57)	(9.17)	(37.63)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after	• •	' '	
ı	Exceptional and/or Extraordinary items)	(10.57)	(9.17)	(37.63)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising			
Ιl	profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive		0.00	ا مما
ا ۱	Income (after tax)]	0.00	0.00	0.00
6 7	Equity share capital	15.00	15.00	15.00
l'	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			(406.12)
la	Earning per share (of Rs. 10/- each) for continuing and			(400.12)
ا ۱	discontinued operations- (not annualised)			
Ιl	a. Basic :	(7.05)	(6.11)	(25.09)
ΙI	b. Diluted :	(7.05)	(6.11)	(25.09)
-		. ,		<u> </u>

	5. Dilatos .		(7.00) (0.	11/ (=0.00/	
In respect to standalone results of the Company, the amounts are as follows: Rs. in Lakhs					
Sr. No.	PARTICULARS		Quarter ended June 30, 2021 Unaudited		
а	Turnover	0.10	0.08	1.14	
b	Profit before tax	(10.63)	(9.56)	(37.79)	
С	Profit after tax	(10.63)	(9.56)	(37.79)	

## NOTES:

1 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results (Consolidated 8 Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Audited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.idreamfilminfra.com)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8th August, 2022 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For IDream Film Infrastructure Company Limited (Formerly SoftBPO Global Services Limited)

> Kalpana Morakhia **Managing Director**

## I HAVE CHANGED MY NAME FROM FIROZ KHAN TO FIROZ REHMAN SHAIKH AS PER DOCUMENT

**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** 

SAI RACHANA CO-OP. HSG. SOC. LTD Add :- Vasind, Post. Vasind, Tal. Shahapur, Dist. Thane Reg. No. TNA/SPR/HSG/(T.C.)/25498/2013

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 22/08/2022 at 12.30 p.m.

Respondents - M/s. Saikrishna Construction Proprietor 1) Shri. Sham Krishna Gaikwad, 2) Shri. Ravindra Pandurag Sukhdare, 3) Shri. Gajanan Anant Bhosle, 4) Smt. Kalpana Pravina Bodkar, 5) Smt. Manisha Dnyaneshwar Kolamkar and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

#### Description of the property -Mauje Vasind, Tal. Shahapur, Dist. Thane

Old survey No.	New survey No.	Hissa No.	Plot No.	Area		
1	145	215	138	468.22 Sq. Mtr.		
Office of Dietrict Deputy Registrer						

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 08/08/2022

Sd/-

Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

#### AKASH APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD Add: - 516, Kombadpada, Kasar Ali, Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane Reg. No. TNA/BWR/HSG/(T.C.)/31958/2019-20

**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** 

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed

Conveyance of the following property. The next hearing is kept on -22/08/2022 at 12:00 p.m.

Respondents - 1) Shri. Krishankumar C. Jain & 2) Shri. Mukund Yashwant Kshtriya (Land Owner & Builder), 3) Bhiwandi

Nizampur Municipal Corporation and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

#### Description of the property Mauje Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Survey No.	CTS No.	Hissa No.	Area
41/2 P, 2-A P	3524 to 3525	-	Plot area as per sanctioned plan 1320 Sqm, as per Property Card Record C.T.S No. 3524 & 3525 area 202.00 + 8498.00 = 8700 Sq. mtrs (Plot No.1 area 570 sq.mtrs & Plot No. 2 area 750 sq.mtrs) & Total built up area of the society 1320 Sqm.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable (SEAL Market, Thane (W), Dist - Thane

Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 08/08/2022

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

sd/

(Rs. In Lakhs)

DIN: 00336451

Place: Mumbai Date: 08/08/2022